



October 14, 2020

The Secretary,
Listing Department,
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001
Scrip Code: 531642

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400051
Scrip Symbol: MARICO

Sub.: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (“the SEBI Regulations”)

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Regulations, please find enclosed Notice of the Board meeting scheduled to be held on **Wednesday, October 28, 2020**, published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) today i.e. October 14, 2020.

Kindly take the above on record.

Thank you.

Yours faithfully,

For **Marico Limited**

Hemangi Ghag
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, AT MUMBAI BENCH
In the matter of the Companies Act, 2013
AND
In the matter of Scheme of Merger (by Absorption) of Motherthron Polymers Compounding Solutions Limited ("the Transferor Company/ the Non-Petitioner Company") with Motherthron Sumi Systems Limited ("the Transferee Company/ the Petitioner Company") and their respective shareholders and creditors
AND
In the matter of Section 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013
Company Petition No. - (CAA) 947/MB-I/2020
Connected With
Company Application No. CA (CAA) - 1222 (MB-I)/ 2019
Motherthron Polymers Compounding Solutions Limited
...Non-Petitioner Company/ Transferor Company
WITH
Motherthron Sumi Systems Limited ... Petitioner Company/ Transferee Company
INTIMATION OF COMPLETION OF MERGER
Pursuant to Para No. (iv) of the order passed by the Hon'ble NCLT, Mumbai, dated 4th September, 2020, Notice is hereby given that the matter of Scheme of Merger (by Absorption) of Motherthron Polymers Compounding Solutions Limited ("the Transferor Company") with Motherthron Sumi Systems Limited ("the Transferee Company") and their respective shareholders and creditors is hereby being approved by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai (Court-I) vide order dated 4th September, 2020 and certified copy of order issued on 24th September, 2020.
For Motherthron Sumi Systems Limited
Sd/-
Alok Goel
(Company Secretary)

MARICO LIMITED
CIN: L15140MH1998PLC049208
Regd. Off.: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 Tel No: 022-6648 0480; Fax: 022-2650 0159
Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Regulations"), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, October 28, 2020, *inter-alia*:
(a) Consider the Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2020 along with the Limited Review Report of the Auditors for the corresponding period;
(b) Consider the proposal for declaration of an Interim Equity Dividend for the Financial Year 2020-21 ("Interim Dividend").
In the event of the Interim dividend being declared by the Board, the record date pursuant to Regulation 42 of the SEBI Regulations and the payment date for the Interim Dividend, shall be as under:-
Record Date for reckoning the shareholders who shall be entitled to receive the dividend: November 6, 2020
Payment Date: November 25, 2020
For further details, kindly visit:
http://marico.com/india/investors/documentation/
BSE: http://www.bseindia.com/ and
The National Stock Exchange of India Limited- https://beta.nseindia.com/
By order of the Board
Sd/-
Place: Mumbai Hemant Gharg
Date: October 13, 2020 Company Secretary & Compliance Officer
Note: Shareholders are requested to note that for the purpose of Tax Deduction at Source on the Dividend, they shall update the necessary documentary evidence in relation to the tax rate applicable to them on the website https://www.bseindia.com/forms/epfo/crisis-notice-form-15g-15h.html or before the Record Date fixed in relation to the Dividend proposed. For more details, shareholders are requested to refer to the General Communication on Tax Deduction at Source on Dividend issued by the Company vide its email dated September 17, 2020, copy of which is also available on the Company's website https://marico.com/investors/pdf/Communication-of-TDS-on-Dividend.pdf

WHITEFIELD
CAPITAL & LEASING LTD.
Regd Office Address: Motiwalahouse, 2nd Floor, 117/119, Walchand, Hirachand Marg, Fort, Mumbai-400001. Email: whitefieldcap@gmail.com
LL No.: 022-22631559 (CIN: U65920MH1994PLC078992)

FORM NO. RSC-4
[PURSUANT TO RULE 3(3)]
Before the National Company Law Tribunal Bench at Mumbai
Company Application No 1147 MB of 2020 Whitefield Capital and Leasing Limited

PUBLICATION OF NOTICE
Notice may be taken that an application was presented to the Tribunal at Mumbai Bench, on the 30th day of September 2020 for confirming the reduction of the share capital of the above company from Rs. 42,86,000 (Rupees Forty-Two Lakh Eighty-Six Thousand only) consisting of 4,28,600 (Four Lakh Twenty-Eight Thousand Six Hundred) equity shares of Rs. 10 (Rupees Ten) each to Rs. 42,860 (Rupees Forty-Two Thousand Eight Hundred and Sixty Only) consisting of 4,286 (Four Thousand Two Hundred and Eighty-Six) equity shares of Rs. 10 (Rupees Ten) each to Rs. 4,286 (Four Thousand Two Hundred and Eighty-Six) Equity shares of Rs.1/- each amounting to Rs.4,286/- (Four Thousand Two Hundred and Eighty-Six only) by paying back excess capital available amounting to Rs. 42,81,714/-. The notices to individual creditors are not applicable since there are no secured/unsecured creditors in the Company.

All documents related to reduction of capital is available at the registered office of the company at Motiwalahouse, 2nd Floor 117/119, Walchand Hirachand Marg, Fort, Mumbai-400001, Maharashtra for inspection on all working days with prior appointment due to COVID-19 Pandemic or else may send email request at whitefieldcap@gmail.com and the required documents will be mailed to you for inspection. If any creditor/shareholders/ Statutory Regulatory bodies of the company has any objection to the application the same may be sent (alongwith supporting documents) and details about his name and address and the name and address of his Authorised Representative, if any, to the undersigned at Motiwalahouse, 2nd Floor 117/119, Walchand Hirachand Marg, Fort, Mumbai-400001, within three months of date of this notice.

If no objection is received within the time stated above including all stakeholders, in all the proceedings under the above petition to reduce the share capital of the company, be treated as correct.

It may also be noted that as per NCLT order received by Company on 09.10.2020 a hearing has been fixed for 5th day of January 2021 and on which the Tribunal shall hear the application. In case any creditor/shareholders/ Statutory Regulatory bodies of the company intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any.

For & on behalf of
Whitefield Capital & Leasing Limited
Sd/-
Dayanand Babu Amin
Director
Date:14-10-2020
Place: Mumbai DIN No.:0037475

Agro Tech Foods Limited
CIN: L15142TG1986PLC006957
Registered Office : 31, Sarojini Devi Road, Secunderabad - 500003.
Tel : 91-40-66650240, Fax : 91-40-27800947, Web : www.atfoods.com

NOTICE
Pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors will be held on Wednesday, the 21st of October, 2020, *inter alia*, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.
An analyst call on the results is also scheduled for Thursday, 22nd October, 2020 between 2.00 pm to 3.00 pm. The Notice of this meeting is also available on the Company's website, www.atfoods.com and also on the Stock Exchange's website, viz. www.nseindia.com and www.bseindia.com.

BY ORDER OF THE BOARD
For Agro Tech Foods Limited
Sd/-
Jyoti Chawla
Company Secretary & Compliance Officer
Place : Secunderabad
Date : 13th October, 2020

APPENDIX - IV [Rule 8(1)]
Possession Notice
(For Immovable Property)
Whereas the undersigned being the Authorized Officer of the DCB Bank Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 17th March, 2020 calling upon the borrowers Mohammed Jafar Mohammed Mehboob and Shayarparween Mohammed Jafar (Borrower/ Mortgageors/ Guarantors) to repay the amount mentioned in the notice being Rs. 25,50,058/- (Rupees Twenty Five Lakh Sixty Thousand Fifty Eight Only) as on 11.03.2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/ Mortgageors/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Ordinance read with Rule 8 of the said Rules on this 9th October, 2020.

The Borrower/ Mortgageors/ Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Limited, for an amount of Rs. 25,50,058/- (Rupees Twenty Five Lakh Sixty Thousand Fifty Eight Only) as on 11.03.2020 & further interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All that part and parcel of the property bearing at Flat No. 384, 3rd Floor, C Wing, Deccan Homes, Mambapur Road, Neral (East), 410101.
Sd/-
Date: 14th October, 2020
Place: Neral
Authorised Officer
DCB BANK LIMITED

APPENDIX - IV [Rule 8(1)]
Possession Notice
(For Immovable Property)
Whereas the undersigned being the Authorized Officer of the DCB Bank Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 17th March, 2020 calling upon the borrowers Mohammed Jafar Mohammed Mehboob and Shayarparween Mohammed Jafar (Borrower/ Mortgageors/ Guarantors) to repay the amount mentioned in the notice being Rs. 25,50,058/- (Rupees Twenty Five Lakh Sixty Thousand Fifty Eight Only) as on 11.03.2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/ Mortgageors/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Ordinance read with Rule 8 of the said Rules on this 9th October, 2020.

The Borrower/ Mortgageors/ Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Limited, for an amount of Rs. 25,50,058/- (Rupees Twenty Five Lakh Sixty Thousand Fifty Eight Only) as on 11.03.2020 & further interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All that part and parcel of the property bearing at Flat No. 384, 3rd Floor, C Wing, Deccan Homes, Mambapur Road, Neral (East), 410101.
Sd/-
Date: 14th October, 2020
Place: Neral
Authorised Officer
DCB BANK LIMITED

FORM NO. RSC-4
[PURSUANT TO RULE 3(3)]
BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
BENCH, AT MUMBAI
CP NO. 1150 OF 2020
In the matter of petition under Section 66 read with Section 82 of the Companies Act, 2013 and Rule 2 of the National Company Law Tribunal (Procedure for Reduction of Share Capital) Rules, 2016;
AND
In the matter of Reduction of Share Capital of Indian Oilanking Limited;

Indian Oilanking Limited,
CIN: U22200MH1999PLC102222, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Plot No. Y2, CT5, 358, A/2, Village Bhandup, Off. Coast Tyre Road, Near Nihar Station, Bhandup (West) Mumbai - 400078, India.Petitioner Company

Possession Notice
Notice may be taken that a petition was presented to the National Company Law Tribunal, bench at Mumbai ("Hon'ble Tribunal"), on the 8th day of October 2020 for confirming the reduction of the securities premium account of Indian Oilanking Limited ("Petitioner Company") from Rs. 222,53,92,450/- (Rupees Two Hundred Twenty Two Crores Fifty Three Lakhs Ninety Two Thousand Four Hundred Fifty only) standing to the credit of Securities Premium Account to Rs. 244,81,86,918/- (Rupees Two hundred forty four crores eighty one lakhs eighty eight thousand three hundred eighty eight only), for writing off the entire amount of Rs.277,72,04,132/- (Two Hundred and Seventy Seven Crores Seventy Two Lakhs Four Thousand and One Thirty Two Only) out of the Statement of Profit and Loss Account of the Company as on 1st April 2020.

The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared as on 8th August 2020 by the Petitioner Company is available at the registered office of the Petitioner Company for inspection on all working days during 11 AM to 4 PM between Monday to Friday (days when the inspection would be available). If any creditor of the Petitioner Company has any objection to the petition or the details in the list of creditors, the same may be sent (alongwith supporting documents) and details about his name and address and the name and address of his Authorised Representative, if any, to the Hon'ble Tribunal with a copy to the undersigned at Plot No. Y2, CT5, 358, A/2, Village Bhandup, Off. Coast Tyre Road, Near Nihar Station, Bhandup (West) Mumbai - 400078, India within three months of date of this notice.

If no objection is received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the securities premium account of the company as aforesaid, be treated as correct. It may also be noted that a hearing has been fixed for 18th January 2021 when the Hon'ble Tribunal shall hear the petition. In case any creditor intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any.
For Indian Oilanking Limited
Sd/-
C.F. Kalyanasundaram
Authorized Signatory
October 12, 2020

BANK OF INDIA, MARUTI MANDIR BRANCH
Desai Building, Retnagiri - 415612.
Phone : 02352 - 222504, 222306
Email : Marutimandir.Retnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE
Whereas, (For Immovable property)
The undersigned being the authorized officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 25.02.2020 calling upon the borrower **Mr. Sahil Aboo Naikodi & Mrs. Nazia Sahil Naikodi** to repay the amount mentioned in the notice being Rs. 21,65,586.81 (Rupees Twenty One Lakh Sixty Five Thousand Five Hundred Eighty Six and Eighty One Paise) within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 08th day of October 2020.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 21,65,586.81 and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All that part and parcel of the property consisting of land & building and other structures, fixtures and fittings erected or installed thereon situated at:

1. Flat No. 15, Municipal House No. 857 D/13, Puje B Apartment, Al Aman Co-op. Hsg. Soc., Ekta Marg, Behind K.C. Jain Nagar, Mouje Zedgaon, Tal. G. Dist. Ratnagiri, bearing Survey No. 370A1A1A1A1A1A1, Hissa No. 1C1A2B, CTS No. 741A3, Area - 450 square feet. Boundaries :- East : Road, West : CTS No. 741A1, North : Road, South : CTS No. 741A5.
2. Flat No. 7, 2nd Floor, Municipal House No. ZV2003938, Ayasha Apartment, Near SBI Colony, Off. Mirya Road, Mouje - Nachane, Within Ratnagiri Municipal Limit, Tal. G. Dist. - Ratnagiri, bearing Survey No. 385, Hissa No. 1/1A/2/3, CTS No. 611, Area - 398 square Feet (37 square meter). Boundaries :- East : Open Space, West : Flat No. 8, North : Open Space, South : Open Space. Sd/-
Date : 08.10.2020, Place : Ratnagiri. Authorised Officer, Bank of India

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest of **MR. ABHAY YESHWANT KORDE**, who is sole and absolute owner of residential flat being Flat No. 12, Second Floor, Prem Dham C.H.S. Ltd., Plot No. 76, Sher E Punjab, Behind Punjab National Bank, Andheri East, Mumbai 400093, admeasuring 556 Sq. feet (Built-up) area equivalent to 51.67 Sq. meters (Built-up) area, situated on the land in the Village: Mogra, Taluka Andheri, bearing C.T.S. No: 368/185, who is in the process of selling the same to my client/s. The aforesaid owner has purchased the aforesaid flat vide registered Agreement for Sale, Dated 31st January, 2004, registered with the Sub-Registrar of Assurance, Andheri Taluka vide document registered No. BDR-4 - 01075 - 2004, Dt. 3rd February, 2004, from MRS. VIDYA G. SAVOOR & MR. AMEYA G. SAVOOR.

ORIGINAL DOCUMENTS LOST OR MISPLACED:
(a) Original Agreement from M/S C. K. Builders & Developers in favour of SHRI SANJAY M. ABHYANKAR.
(b) Original Agreement from SHRI SANJAY M. ABHYANKAR in favour of SHRI N. M. BANDIVDEKAR.
(c) Original Agreement from SHRI N. M. BANDIVDEKAR, in favour of SHRI M. P. RAO AND SMT. H. P. RAO.
(d) All the Original Papers and Photo Copies of the transfer of the said flat from SHRI M. P. RAO AND SMT. H. P. RAO to their legal heir SMT. HEMLATA P. RAO.
(e) From SMT. HEMLATA P. RAO to her legal heirs MRS. VIDYA G. SAVOOR & MR. AMEYA G. SAVOOR.

Aforesaid (a) to (e) original documents are lost or misplaced by the existing owner for which he has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 1421/2020, Dated. 7th October, 2020, with Meghwadi Police Station, Andheri (East),

Any persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, mortgage, maintenance, release, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caeser Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai-400 058, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner and my client/s shall be completed.
Place: Mumbai. Sd/-
Date :14th October, 2020. SHAILESH B. SHAH, Advocate High Court. Reg. No. MAH/644/1988.

CAD-578
THE ODISHA MINING CORPORATION LIMITED
OMC House, Bhubaneswar-751001, Odisha
CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in

REQUEST FOR PROPOSAL FOR ENGAGEMENT OF MINE DEVELOPER CUM OPERATOR (MDO) FOR GANDHAMARDAN (BLOCK A AND B) IRON ORE MINES IN THE KEONJHAR DISTRICT OF ODISHA
(R/F No. 01/OMC/Proj/20 dated 13.10.2020)

OMC invites proposals from experienced Mine Developer cum Operators for development, operation and maintenance and carrying out production and dispatch of Iron Ore from each of the Gandhamardan (Block A and B) Iron Ore Mines, located in the Keonjhar district of Odisha, with a total Peak Rated Capacity of 9.47MTPA.

The e-NIT is freely available on the portal of MSTC Limited (www.mstccommerce.com/eprocurement/omc) and website of The Odisha Mining Corporation Limited (http://www.omcltd.in).

The Bid Documents can be downloaded from the portal of MSTC Limited from 14.10.2020 after registration on the portal of MSTC Limited upon payment of the Bid Document Cost of INR 5,00,000/- (Rupees Five Lakhs only) plus applicable GST.

Bid Due Date: 14.12.2020
Any further communications, amendments, etc. will be uploaded on the above portal of MSTC Limited. OMC reserves the right to reject any or all Bids without assigning any reasons whatsoever.

Nodal officer for this Bidding Process :
L. K. Prusty, General Manager (Project), OMC
Phone No. 0674-2377484 / 0674-2501104
E-mail: lkprusty@odishamining.in; lk.p.omc@gmail.com
Sd/-
General Manager (Projects)

OIPR-30005/11/0068/20-21

PUBLIC NOTICE
I Mr. Abdul Salam Mohd. Yasmin Sayyed is interested in purchasing the Plot No. 147/B/1 at Shil Village, Mumbai, Taluka: Thane. Total Area : 10.03 Guntha, from Mr. Abdul Gafoor & Family & Mr. Mohd. Nizam Ali Shamsi & Family.
Hereby, invites claims/objections from claimants/objector/objectors in the capital/property within a period of 14 days from the publication of this notice.

Place : Thane Mohd. Yasmin Sayyed
Date : 14.10.20 M: 91520 66003

APPENDIX - 16
(Under the Bye-law No. 34)
The Form of Notice, Inviting claims or objections to the transfer of the shares and interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society,
NOTICE
Shri SHARAD L MALDE a Member of the SABARI SAMRIDDI PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD. having address at Plot No.10,CTS No.619/18, V.N.Purav Marg,(S.T. Road), Chembur, MUMBAI-400071, and holding flat/tenement No.406 in the building of the society, died on 11/10/2019 without making any nomination.
The Society hereby invites claims or objections from the heir / heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society within a period of 21 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society between 11 A.M to 5 P.M weekdays, from the date of publication of the notice till the expiry of its period.
For and on behalf of
SABARI SAMRIDDI PREMISES CO-OPERATIVE LTD.
GOVIND PATEL
Hon. Secretary
Place: Mumbai
Date: 14/10/2020

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to public at large that my client Mrs. Jayshree Tushar Shah purchased the schedule property from Mr. Jaiaraj S. Bajaj under registered Agreement for Sale vide no. BDR 7827/2004/13 dated 01.09.2004, who is the holder of Letter of administration dated 31.01.2004 issued by Bombay High Court in Petition No.201 of 2002.
My client is not having possession of original documents between the Builder and Smt. Sushila Naralindas Bajaj which is forming part of the Partition of Letter of administration. My client is also registered member of the society Bhagnari Co-op Hsg. Soc. Ltd. and holding Share Certificate No.113 holding 5 Shares Rs. 50/- each distinctive no.'s from 561 to 585 and enjoying the legal title and legal and physical possession of the flat since 2004 till today without any dispute or claims. My client has approached Bank/ Financial Institute for mortgage of the said property and therefore instructed me to issue the present Public Notice.
In the circumstances notice is issued to general public at large that in case if any persons claiming any interest in the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise objecting to the right of my client however are hereby requested to make the same known to the undersigned at my office along with all relevant documents supporting the claim at Law Clinic, 2-Gar, New Parjat CHSL, Turel Pakhadi Road, Near Desai Hall, Malad (W), Mumbai - 400064. Cell No.9967977605, email: lawclinicmumbai@gmail.com within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a No Claim Certificate in respect of the same.
Schedule
Flat bearing no. 408-A admeasuring 510 sq. ft. 'Bhagnari Co-op Hsg. Soc. Ltd.' situated at Vrindavan Chowk, NS Mankar Marg, Near Churnabhatti Railway Station (W), Sion, Mumbai-400022, CTS No.564 of Kuria-3 Division in the Registration District & Sub-District of Mumbai suburban.
Date : 14.10.2020
Place: Mumbai. Sd/-
Adv. Atul P. Mankame
Advocate, Bombay High Court

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client Mr. Mitash Girishbhai Trivedi, proposes to purchase Flat No.507, situated on the 5th floor B-Wing of SAJAMRAT Co-Operative Housing Society Limited, having address at Jalwant Sawant Road, Dahisar West, Mumbai - 400068, from Miss. Puspsha Vishindas Lalchandani.
All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim.
Date : 14.10.2020
Place : Mumbai
Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivall East, Mumbai -400 101
Sd/-
M.R.Nair, Advocate

PUBLIC ANNOUNCEMENT
Regulation 31(2) read with Regulation 12 of the IBI (Liquidation Process) Regulations, 2016
FOR THE KIND ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF EMI TRANSMISSION LIMITED (IN LIQUIDATION)
Pursuant to Regulation 31 of the IBI (Liquidation Process) Regulations, 2016, Public Announcement is hereby made to all the Stakeholders of the Company that the List of Stakeholders of the corporate debtor has been filed with the Hon'ble NCLT, Mumbai Bench on 05th October 2020.
Pursuant to Regulation 31(5), the list of stakeholders shall be available for inspection to the persons who have submitted the proof of claims to the members, partners, directors and guarantors of the corporate debtor.
Interested stakeholders may please get in touch with the Liquidator at clrpemil@gmail.com and the list is available for inspection on www.headwayip.com under the heading CIRP. The Stakeholders are further notified that any modification of entry in the list of stakeholders, as filed with the Hon'ble NCLT, Mumbai Bench can be made only by filing an application with the Hon'ble NCLT, Mumbai Bench and in the manner directed by the Bench.
Date: 12th October 2020
Place: Mumbai
Sd/-
Shalish Desai
IBBI/IPA-001/IP-00183/2017-18/10352
(Liquidator of EMI Transmission Ltd)

PUBLIC NOTICE
Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L.Kale Garaji Marg, Dadar (West), Mumbai-400028.
No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/1500/2020 Date: 07/10/2020
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
PUBLIC NOTICE, Deemed Conveyance Application No. 125 of 2020
Applicant Versus 1) Mr.Madhukar Laxman Ghatakambai alias Kambe, 2) Ms.Sushila Alias Sevanta Tukaram Mohite Alias Shevanti/Tukaram Mohite Last Known Address: Kambe Bhuvan No.1, S.No.13, H.No.1, Ram Mandir Road, Babhai, Borivali(West), Mumbai-400 092. 3) Mrs.Anuradha Alias Anusuya Baburao Chavan Last Known Address: Kambe Bhuvan No.2, S.No.13, H.No.1, Ram Mandir Road, Babhai, Borivali(West), Mumbai-400 092. 4) Ms.Bhaskar Builders 511, Krishna Bhavan, 3rd Floor, S.V.Road, Mumbai-400 004. Shanti Kuntl CHSL, Godavari Mhiare Road, Dahisar(West), Mumbai-400 068. 5) New Chaitanya CHSL Ram Mandir Road, Kabbaj, Borivali(West), Mumbai-400 092. Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.
Description of the Property :-

The hearing in the above case has been fixed on 29.10.2020 at 2.00 p.m. before District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4).
Sd/-
Bhandari Co-op Bank building, 2nd floor,
P.L.Kale Garaji Marg, Dadar (West),
Mumbai-400028
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE
I Mr. Abdul Salam Mohd. Yasmin Sayyed is interested in purchasing the Plot No. 147/B/1 at Shil Village, Mumbai, Taluka: Thane. Total Area : 10.03 Guntha, from Mr. Abdul Gafoor & Family & Mr. Mohd. Nizam Ali Shamsi & Family.
Hereby, invites claims/objections from claimants/objector/objectors in the capital/property within a period of 14 days from the publication of this notice.
Place : Thane Mohd. Yasmin Sayyed
Date : 14.10.20 M: 91520 66003

APPENDIX - 16
(Under the Bye-law No. 34)
The Form of Notice, Inviting claims or objections to the transfer of the shares and interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society,
NOTICE
Shri SHARAD L MALDE a Member of the SABARI SAMRIDDI PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD. having address at Plot No.10,CTS No.619/18, V.N.Purav Marg,(S.T. Road), Chembur, MUMBAI-400071, and holding flat/tenement No.406 in the building of the society, died on 11/10/2019 without making any nomination.
The Society hereby invites claims or objections from the heir / heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society between 11 A.M to 5 P.M weekdays, from the date of publication of the notice till the expiry of its period.
For and on behalf of
SABARI SAMRIDDI PREMISES CO-OPERATIVE LTD.
GOVIND PATEL
Hon. Secretary
Place: Mumbai
Date: 14/10/2020

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to public at large that my client Mrs. Jayshree Tushar Shah purchased the schedule property from Mr. Jaiaraj S. Bajaj under registered Agreement for Sale vide no. BDR 7827/2004/13 dated 01.09.2004, who is the holder of Letter of administration dated 31.01.2004 issued by Bombay High Court in Petition No.201 of 2002.
My client is not having possession of original documents between the Builder and Smt. Sushila Naralindas Bajaj which is forming part of the Partition of Letter of administration. My client is also registered member of the society Bhagnari Co-op Hsg. Soc. Ltd. and holding Share Certificate No.113 holding 5 Shares Rs. 50/- each distinctive no.'s from 561 to 585 and enjoying the legal title and legal and physical possession of the flat since 2004 till today without any dispute or claims. My client has approached Bank/ Financial Institute for mortgage of the said property and therefore instructed me to issue the present Public Notice.
In the circumstances notice is issued to general public at large that in case if any persons claiming any interest in the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise objecting to the right of my client however are hereby requested to make the same known to the undersigned at my office along with all relevant documents supporting the claim at Law Clinic, 2-Gar, New Parjat CHSL, Turel Pakhadi Road, Near Desai Hall, Malad (W), Mumbai - 400064. Cell No.9967977605, email: lawclinicmumbai@gmail.com within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a No Claim Certificate in respect of the same.
Schedule
Flat bearing no. 408-A admeasuring 510 sq. ft. 'Bhagnari Co-op Hsg. Soc. Ltd.' situated at Vrindavan Chowk, NS Mankar Marg, Near Churnabhatti Railway Station (W), Sion, Mumbai-400022, CTS No.564 of Kuria-3 Division in the Registration District & Sub-District of Mumbai suburban.
Date : 14.10.2020
Place: Mumbai. Sd/-
Adv. Atul P. Mankame
Advocate, Bombay High Court

